



मंगळवार दि. १८ जून २०२४

किंमत २ रुपये | महाराष्ट्र  
मराठी दैनिक  
वर्ष : ०१ अंक : २१०  
टायटल कोड : एमएएएमएआर५२६७६

दैनिक

# लोकनेता

मुख्यसंपादक : ज्ञानेश्वर बुधवत

संपादक : ज्ञानेश्वर मुंडे

जनसामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ



दैनिक लोकनेता (जनसामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ)  
अल्पावधीतच वाचकांच्या लेखकांच्या पंथीत उतरलेल्या दैनिक लोकनेता  
साठी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा, तालुका राह व गाव पातळीवर प्रतिनिधी  
नेमणे आहे. अनुभवी व विनाअनुभवी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा !  
संपर्क :- संपादक ८४५९९७७९०४

Email : elokneta@gmail.com

Lokneta News - लोकनेता न्यूज

8459977904

www.lokneta.com

## ओबीसींचा म्होरक्या लक्ष्मण हाके दंड थोपटून मैदानात

### सरकारला फुटला घाम; मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ वडीगोद्री मध्ये सकारात्मक चर्चा करून गेले

लोकनेता न्यूज नेटवर्क  
अंबड | प्रतिनिधी



ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी प्रा.श्री.लक्ष्मण हाके आणि श्री.नवनाथ आबा वाघमारे हे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री, ता.अंबड येथे गेल्या ५ दिवसांपासून उपोषण करत आहे. शिष्टमंडळासोबत त्यांची भेट घेऊन भूमिका जाणून घेतली. तसेच शिष्टमंडळाने सकारात्मक चर्चा केली असून ओबीसींवर कुठला अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन दिलेले आहे मात्र तरीही लक्ष्मण हाके हे आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. ओबीसींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये यामुळे लक्ष्मण हाके यांचे तीव्र आंदोलन व उपोषण वडीगोद्री या ठिकाणी सुरू आहे. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांकडून मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शेकडो किलोमीटर दूरवरून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ओबीसी कार्यकर्ते हजारांच्या संख्येने वडीगोद्री या ठिकाणी समर्थन देण्यासाठी येत आहेत. संविधानिक कायद्याच्या

हाकेंच्या आंदोलनाला सरकारने गांभीर्याने घ्यावे- पंकजा मुंडे  
वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षण बचाव लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पंकजा मुंडे तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली. यावेळी पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या की सरकारने प्रत्येक आंदोलनाला समान न्याय द्यावा लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला सरकारने गांभीर्याने घ्यावे व ओबीसी वर होणारा अन्याय दूर करावा व ओबीसींच्या मागण्या एकमताने मान्य कराव्या.

नियमानुसार लक्ष्मण हाके यांच्या आंदोलन अतिशय शांततेत सुरू आहे. लक्ष्मण हाके यांच्या संपूर्ण मागण्यांना सरकारने ताबडतोब जीआर काढून मान्यता द्यावी व ती अमलात आणावी अशी तमाम महाराष्ट्रातील सर्व ओबीसी बांधवांची मागणी आहे. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी अन्न व

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक होणार आहे. यावेळी सदर मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपोषणकर्त्यांना यावेळी दिले. यावेळी शिष्टमंडळामध्ये खासदार श्री.संदीपान भुमरे, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड व ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

## कौठा दरोडा प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांत अटक करा अन्यथा सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल-प्रा.मनोहर धोंडे

लोकनेता न्यूज नेटवर्क  
लोहा | विशाल धंटे



कौठा दरोडा प्रकरणातील आरोपींना पोलिस प्रशासनाने तीन दिवसांत अटक करावे अन्यथा सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे सर यांनी कौठा येथील दरोडा पिडित गजानन येरावार यांच्या कुटुंबीयांची भेटीनंतर बोलताना केले. कंधार तालुक्यातील कौठा येथे नुकतेच दोन दिवसांपूर्वी गजानन येरावार या व्यापाऱ्यांच्या घरावर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून ४० धरावा आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ. कौठा दरोडा प्रकरणातील आरोपींवर पोलिस प्रशासनाने दरोडा व मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल

प्रा मनोहर धोंडे सर यांनी घेऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी प्रा.मनोहर धोंडे सर म्हणाले की येरावार कुटुंबीयांनी धीर धरवा आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ. कौठा दरोडा प्रकरणातील आरोपींवर पोलिस प्रशासनाने दरोडा व मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल

## कंधार येथील प्रसिद्ध कवी प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांना राज्यस्तरीय पुरस्कार

लोकनेता न्यूज नेटवर्क  
कंधार | धोंडीबा मुंडे



कंधार येथील प्रसिद्ध कवी प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांना उत्कृष्ट वाङ्मयाचा राज्यस्तरीय पुरस्कार कर्त असल्याचे प्रा.रसूल सोलापुरे यांनी कळविले आहे.मराठी साहित्यातील विविध प्रकारच्या दर्जेदार साहित्यकृतींसाठीच्या निमित्तीबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील महागाव येथील संस्थेकडून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.लवकरच एका समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

अशी पाच पुस्तके प्रकाशित असून साहित्य सेवेबद्दल अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. वेळोवेळी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय क विस मेलनात ते सहभागी होत जाहीर झाला आहे. 'सम्यक' या त्यांच्या त्यांना प्राप्त झाला आहे. आजपर्यंत त्यांचे लेखन विविध प्रकारच्या दर्जेदार वाङ्मयीन नियतकालिकांतून, वतपत्रे, दिवाळी अंक आणि विशेषांकांतून प्रसिद्ध झाले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांचे 'पिंपळवाट', 'तू डॉ.एस.एम.जोगदंड, उपप्राचार्य येशील म्हणून, 'कैफियत', 'चितन', 'सम्यक' प्रा.आर.डी.कुसुकर, प्रा.डॉ.रज्जककासार,

प्रा.डॉ.धोंडे, प्रा.बुळे, प्रा.डॉ.उत्तम धुमाळ, प्रा.डॉ.पांडुरंग पांचाळ, प्रा.डॉ.विजया साखरे, प्रा.डॉ.विलास ठाकुर, प्रा.डॉ.दीपक पवार, प्रा.सी.डी.गायकवाड, प्रा.पंढरीनाथ गायकवाड,प्रा.डॉ.संतोष गुडे, प्रा.डॉ.शादूल शेख, प्रा.डॉ.उत्तम सय्यद, प्रा.डॉ.ज्ञानेश्वर इंगळे,पत्रकार प्रल्हाद आगबोटे, प्रख्यात लोक कवी प्रा.प्रशांत मोरे,डॉ.कृष्णा आगे, प्रा.डॉ.हणमंते, प्रा.डॉ.एस.डी भागानगरे, प्रा.चिबटे, प्रा.डॉ.सुभाष रगडे, प्रा.डॉ.परिक्षित धोंडगे, विजय कांबळे, प्रा.डॉ.संतोष राठोड, प्रा.अजय रिंदकवाले, प्रा.डॉ.एन.आर.कांबळे, प्रा.शुभम कोकुलवार, प्रा.गणेश गावंडे, प्रा.विकास परेके, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.दिलीप सावंत, मराठी विभागातील प्रा.डॉ.उमेश पुजारी, प्रा.डॉ.ज्ञानेश्वर डाखोरे, प्रा.डॉ.माधव मोरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

## आष्टी तालुक्यासह ठिकाणी ठिकणी बकरीद ईद उत्साहात साजरी



लोकनेता न्यूज नेटवर्क  
आष्टी | राजू म्हस्के

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण व धामणगाव आणि तालुक्यामध्ये बकरीईद नमाज पठण करून मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली. आष्टी, कडा, धामणगाव, केरुळ, दौलवडगाव सराटे वडगाव, या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये मुस्लिम बांधवांनी गळा भेट देत ईद साजरी केली. नमाज पठण केल्यावर यावर्षी चांगला पाऊस होवो, भ्रमसाठ पीक येऊ दे, बळीराजा खुश होवो, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होऊ दे अशी दुवा मागीतली यावेळी अंभोरा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय साळवे साहेब, सामाजिक कार्यकर्त्यांना पत्रकार समीर शेख, उपसरपंच डॉ.अकील सय्यद, इस्माईल शेख, साजिद पटेल, शाबुद्दीन सर, दादामिया पठाण, पप्पू भाई, अजिम सय्यद, आलिम शेख, फारुख शेख, बादशाह शेख, रफिक पठाण, निसार भाई, सद्दाम शेख, आदि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

## क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छा

लोकनेता न्यूज नेटवर्क  
उदगीर | सुनिल बख्तराज हावा



उदगीर मतदारसंघातील उदगीर व जळकोट शहरात 'ईद - उल अदहा' बकरी ईद मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधवांकडून साजरी केली जाते. मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे हे मतदारसंघात आवर्जून उपस्थित होते. उदगीर येथील ईदागाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर ना. संजय बनसोडे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आ.गोविंदराव केंद्रे, बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस समीर शेख,

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, बाजार समितीचे संचालक श्याम डावळे, कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापळे, माजी उपनगराध्यक्ष कैजुर्वा पठाण, नजीर हाशमी, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, फय्याज शेख, नरसिम शिंदे, व्यंकट बोईनवाड, राजकुमार चव्हाण, नवनाथ गायकवाड, प्रदीप जोधळे, अजहर मोमीन, जिलेंद्र शिंदे, दयानंद शिंदे, मदन पाटील, राजकुमार गंडारे, सतिश कांबळे, संघशक्ती बलांडे, बाबासाहेब सुर्यवंशी, अविनाश गायकवाड, आदी उपस्थित होते.

## विज पडून तेवीस शेळ्या जागीच ठार

लोकनेता न्यूज नेटवर्क  
उमरखेड | सय्यद रहीम रजा



काल दि १७ जून रोजी तालुक्यातील चुरमुरा येथे सोमवार सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पाउस होऊन त्यामध्ये चुरमुरा गावातील समाधान फुलसिंग राठोड हा युवक गावातील शेळ्या राखणीने चारत होता.

सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान तो शेळ्या शेतात चारत असताना हवा व पाउस येत

असल्याने सर्व शेळ्या झाडाखाली आसल्याला थांबल्या होत्या.त्या झाडावर वीज पडून झाडाखाली असलेल्या तेवीस शेळ्या जागीच ठार झाल्या. परंतु समाधान राठोड हा झाडापासून दूर उभा असल्याने त्याची जीवित हानी टळलीही. ही खबर गावातील लोकांना कळताच चुरमुरा गावात एकच खळबळ उडाली आणि त्या शेळ्यांना पाहण्याकरता गावातील लोकांची गर्दी झाली.

## संत तुकाराम महाराज पालखीचे देहू ते पंढरपूर मार्गावर रांगोळीने स्वागत

## जुन्नर येथील धोलवडच्या पूजा काळे यांचा संकल्प

लोकनेता न्यूज नेटवर्क  
जुन्नर | मयूर दोबळे

जुन्नर तालुक्यातील धोलवड येथील सौ. पूजा अमोल काळे यांनी यावर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर या संपूर्ण २५० किलोमीटरच्या पालखी मार्गावर रांगोळी काढून पालखीचे स्वागत करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. यासाठी एकूण अडीच टन रांगोळीचा वापर करण्यात येणार असून एकूण तीन जणांची टिम या उपक्रमात सहभागी असणार आहे. धोलवड येथील सौ. पूजा अमोल काळे या आतिशय गरीब घरातील गृहिणीने हा आगळावेगळा वारीचा संकल्प जाहीर केला आहे. श्रीक्षेत्र देहू येथून दिनांक २८ जून रोजी पालखीचे प्रस्थान होणार आहे. श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर हा सतरा अठरा दिवसांचा पालखी सोहळा विदू नामाचा गजर करत मार्गक्रमण करत असताना संपूर्ण पालखी मार्गावर रांगोळी काढून पालखीचे स्वागत करण्याचा संकल्प करणाऱ्या सौ. पूजा अमोल काळे यांचा कलेच्या माध्यमातून आगळ्यावेगळी वारी करण्याचा मानस आहे. यासाठी जवळपास एक लाख रूपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी भाविकांना मदतीचे आवाहन करण्यात येत असून भाविकांनी सडळ हस्ते मदत करून या आगळ्यावेगळ्या वारीत सहभागी व्हावे. यासाठी मदत ९९६०५५२९०४ या मोबाइल नंबरवर किंवा खालील बँक खात्यावर जमा करावी. कृपया हा संकल्प पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे.

## चाशोळी

येईल घडी क्षणभर कठीण परी मनाचा तोल सावरवा कोडे सोडवीत वाट चालावी नाहक शब्दाचा पसारा वेळीच आवरवा.

रंजना सानप  
मायाणी (सातारा)

## तुमचा जीव म्हणजे माझाच जीव समजून जपा:पंकजा मुंडे यांचे भावनिक आवाहन

लोकनेता न्यूज नेटवर्क  
बीड | प्रतिनिधी

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज दुसऱ्या दिवशी डिडोळ अंबा आणि येस्तर येथे आत्महत्या केलेल्या

तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व धीर दिला. या तरुणांच्या परिवाराच्या मागे मी खंबीरपणे उभी राहील, त्यांचा आधार होईल, अशा शब्दांत त्यांनी परिवाराला धीर दिला. दरम्यान, स्वतःला संपन्न नका, तुमचा

जीव हा माझा जीव समजून त्याला जपा, या निराशेतून बाहेर या, असे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले आहे.लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिद्दारी लागल्याने डिडोळ अंबा ता. अंबाजोगाई येथील पांडुरंग सोनवणे आणि येस्तर ता.

अहमदपूर येथील सचिन कोंडिबा मुंडे या तरुणांनी स्वतःचे जीवन संपवले. पंकजा मुंडे यांनी आज या दोन्ही गावात जाऊन सोनवणे व मुंडे परिवाराचे सांत्वन केले, त्यांना धीर दिला. पंकजा यांना पाहताच या दोन्ही कुटुंबातील

सदस्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.यावेळी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या जावून सोनवणे व मुंडे परिवाराचे सांत्वन केले, त्यांना धीर दिला. पंकजा यांना पाहताच या दोन्ही कुटुंबातील

मी हिंमतीने लढणारी व्यक्ती आहे, मी कधी कोणत्या गोष्टीने डगमगले नाही. पण ह्या प्रकाराने प्रचंड डगमगले आहे. भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, लोकांनी स्वतःचे प्राण देणे हे मला अपराधी वाटतय. माझी विनंती आहे, असे काही करू नका.



## संपादकीय

# नाते रक्ताचे... रक्तगटाचे!

श्रीश्रव इश्रव उमेरी जू २०२४: सन १९०१मध्ये डॉ. कार्ल लॅंडस्टेनर यांनी सर्वप्रथम रक्ताची वेगवेगळ्या गटांत विभागणी केली. त्यांच्या या महत्त्वाच्या संशोधनामुळेच एका व्यक्तीचे रक्त दुसऱ्या व्यक्तीस सुरक्षितपणे आणि यशस्वीरीत्या देण्यास प्रारंभ झाला.

माणसाच्या शरीरात सरासरी पाच ते सहा लिटर रक्त असते. शरीरातील रक्ताचे मुख्य काम म्हणजे दळणवळण. रक्त हे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, पचलेले अन्नपदार्थ, संप्रेरके (हार्मोन्स) आणि उत्सर्जित करायचे टाकाऊ पदार्थ यांचे संपूर्ण शरीरात दळणवळण करते. रक्तातील तांबड्या पेशी फुफुसातून शरीरातील इतर पेशींपर्यंत ऑक्सिजन वाहून नेतात. पांढऱ्या पेशी रोगजंतूंपासून शरीराचे संरक्षण करतात. प्लेटलेट्स रक्त गोठवण्याच्या कामी मदत करतात. या पेशींव्यतिरिक्त रक्तातील द्रवाला रक्तसरा (प्लाझ्मा) असे म्हणतात. रक्तातील तांबड्या पेशींवर प्रथिन आणि कार्बोहायड्रेट यांनी बनलेले काही पदार्थ असतात. या रासायनिक पदार्थांमुळेच रक्ताचे विभाजन ए, बी, एबी आणि ओ अशा रक्तगटात होते. रक्तगट ठरवण्यास रक्तसरातील काही प्रथिनेही जबाबदार असतात. सन १९०१मध्ये डॉ. कार्ल लॅंडस्टेनर यांनी सर्वप्रथम रक्ताची वेगवेगळ्या गटांत विभागणी केली. त्यांच्या या महत्त्वाच्या संशोधनामुळेच एका व्यक्तीचे रक्त दुसऱ्या व्यक्तीस सुरक्षितपणे आणि यशस्वीरीत्या देण्यास प्रारंभ झाला. त्याआधी मात्र एकाचे रक्त दुसऱ्याला अंदाजेच देत. अशावेळी रक्त स्वीकारणारी व्यक्ती कधी बरी व्हायची, तर कधीकधी दगावायची. यावरून या संशोधनाचे महत्त्व लक्षात येईल. म्हणूनच डॉ. कार्ल लॅंडस्टेनर यांना सन १९३०मध्ये नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. रक्तगटाचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्व मानवजातीच्या रक्ताचे वर्गीकरण हे ए, बी, एबी आणि ओ या चार गटांत करता येते. अर्थात याला काही दुर्मिळ अपवाद आहेत. खरोखर निसर्गाचा हा चमत्कारच. थोडे काळ्यामय भाषेत बोलायचे झाले, तर सारी मानवजात या रक्तगटाच्या धाग्यांनी एकमेकांशी बांधली गेली आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण दुसऱ्याशी (रक्तगट जुळवली की) रक्ताच्या नात्याने जोडला गेलेला आहे!

तांबड्या पेशींवरील काही विशिष्ट प्रथिने आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांमुळे रक्तगट ठरतो. या पदार्थांना अँटिजेन असे म्हणतात आणि रक्तसरात जे प्रथिन असते त्यांना अँटिबॉडी असे म्हणतात. ए रक्तगटामध्ये तांबड्या पेशींवर ए नावाचा अँटिजेन असतो, आणि रक्तसरात बी अँटिजेनविरोधी अँटिबॉडी असते. बी रक्तगटामध्ये तांबड्या पेशींवर थोडी वेगळी संरचना असलेला पदार्थ असतो. त्याला बी अँटिजेन म्हणतात. या माणसाच्या रक्तसरात मात्र ए अँटिजेनविरोधी अँटिबॉडी असतात. एबी या रक्तगटात मात्र तांबड्या पेशींवर ए आणि बी हे दोन्ही अँटिजेन असतात; परंतु त्यांच्या रक्तसरात ए किंवा बी अँटिजेनविरोधी कोणतीही अँटिबॉडी नसते. ओ या रक्तगटामध्ये तांबड्या पेशींवर ए आणि बी हे दोन्हीही अँटिजेन नसतात. मात्र रक्तसरात ए आणि बी या दोन्हीही अँटिजेनविरोधी अँटिबॉडी असतात. रक्तगटाची रचना कळल्यावर ए गटाचे रक्त बी गटाच्या माणसाच्या शरीरात गेले तर काय होईल, याची कल्पना येईल. बी गटाच्या रक्तसरात ए अँटिजेनविरोधी अँटिबॉडी असतात. या अँटिबॉडी ए तांबड्या पेशींशी संयोग पावतात. त्यामुळे बऱ्याच तांबड्या पेशी एकत्र येऊन एकमेकांना चिकटतात. त्यांच्या लहान गुठळ्या बऱ्या लायतात. अशा ए तांबड्या पेशींच्या गुठळ्या, ते रक्त स्वीकारलेल्या माणसाच्या रक्तावाहिन्यात, केशवाहिन्यात अडकून बसतात. त्यामुळे रक्तसरात अडकल्या निरामिण होतो आणि रक्तभिसरण थांबूही शकते. अशावेळी रक्त स्वीकारणाऱ्याच्या ते जिवावरही बेतू शकते. शिवाय अशा गाठी तयार झाल्यावर तांबड्या पेशी फुटू शकतात. म्हणून रक्त आवश्यक असलेल्या माणसाला त्याच्याच घटाचे रक्त देणे हे उत्तम. तरीही, एबी रक्तगटाच्या व्यक्तीस ए, बी, एबी किंवा ओ या चारही गटांच्या रक्तदात्यांचे रक्त चालू शकते. ओ रक्तगटाची व्यक्ती चारही ए, बी, एबी आणि ओ रक्तगटांच्या व्यक्तीस रक्त देऊ शकते. म्हणून ओ रक्तगटास सर्वांना रक्त देणारा रक्तगट म्हणतात; परंतु ओ रक्तगटाची व्यक्ती फक्त ओ रक्तगटाच्या माणसांचेच रक्त स्वीकारू शकते.

रक्तगटाबद्दल एकताना आपण केवळ ए, बी, एबी, ओ एवढेच शब्द ऐकत नाही; तर ए-पॉझिटिव्ह, बी-पॉझिटिव्ह, एबी-पॉझिटिव्ह, एबी-निगेटिव्ह, ओ- पॉझिटिव्ह, ओ-निगेटिव्ह असे शब्द ऐकतो. यातील ए-पॉझिटिव्ह याचा अर्थ ए-आरएच पॉझिटिव्ह असा आहे. ए-निगेटिव्ह याचा अर्थ ए-आरएच निगेटिव्ह असा आहे. पॉझिटिव्ह-निगेटिव्ह याचा थोडक्यात अर्थ आरएच पॉझिटिव्ह आणि आरएच निगेटिव्ह असा आहे. आरएच शब्द एडव्हीसी माकडावरून घेतलेला आहे. या जातीच्या माकडातही हा रक्तगट आहे. त्यातील पहिली दोन अक्षरे घेऊन ते नाव या रक्तगटाला देण्यात आले.

आरएच रक्तगट ठरवणारे अँटिजेन तांबड्या पेशींवर असतात. आरएच-निगेटिव्ह माणसाला आरएच-पॉझिटिव्ह रक्त दिले तर त्याचे शरीर या अँटिजेनविरुद्ध अँटिबॉडी तयार करते आणि आरएच-पॉझिटिव्ह तांबड्या पेशींचा नाश करते. आरएच-निगेटिव्ह स्त्री आणि आरएच-पॉझिटिव्ह पुरुष यांचे लग्न झाले तर त्यांना होणारे मूल आरएच-पॉझिटिव्ह किंवा आरएच-निगेटिव्ह असू शकते. मूल आरएच-निगेटिव्ह असेल तर काळजी नाही; परंतु होणारे मूल आरएच-पॉझिटिव्ह असेल तर मात्र मुलाच्या रक्तातील तांबड्या पेशींतील आरएच अँटिजेनविरुद्ध आईचे शरीर अँटिबॉडी तयार करू लागते. या तयार झालेल्या अँटिबॉडी नाळेद्वारे गर्भावस्थेत मुलाच्या रक्तात जातात. त्यामुळे होणाऱ्या मुलाच्या रक्तातील बहुसंख्य तांबड्या पेशींचा नाश होतो. त्यामुळे मुलाला घातक अनेमिया किंवा कावीळ होऊ शकते. पहिल्या आरएच-पॉझिटिव्ह मुलापेक्षा दुसऱ्या आरएच-पॉझिटिव्ह मुलाच्या वेळी हा त्रास जास्त होतो. याचे कारण म्हणजे पहिल्या मुलाच्या वेळी आईच्या शरीरास आरएच-पॉझिटिव्ह तांबड्या पेशींविरुद्ध अँटिबॉडी तयार करण्याचे प्रशिक्षण मिळालेले असते! त्यामुळे पुढच्या आरएच-पॉझिटिव्ह मुलाच्या वेळी आईचे शरीर जास्त वेगाने आणि जास्त प्रमाणात आरएच तांबड्या पेशींविरुद्ध अँटिबॉडी तयार करते. त्यामुळे यावेळी जास्त प्रमाणात मुलाच्या तांबड्या पेशींचा नाश होतो. या रोगाला इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस असे म्हणतात. यावरून लक्षात येईल की लग्नाआधी रक्तगट का पाहिला पाहिजे. अर्थात यावर हल्ली उपाय निघालेले आहेत. आरएचविरोधी अँटि-डी ईजेक्शन देऊन यातून सुटका होऊ शकते. सन १९६५मध्ये ब्रिटिश डॉक्टर रिचर्ड लोवर यांनी सर्वप्रथम एका कुऱ्याचे रक्त दुसऱ्या कुऱ्याच्या शरीरात यशस्वीपणे पोहोचवले. त्यानंतर जवळजवळ दीडशे वर्षांनी सन १८१८मध्ये एका माणसाचे रक्त दुसऱ्या माणसास यशस्वीपणे (योगायोगाने रक्तगट जुळवल्यामुळे!) दिले गेले. याचे श्रेय डॉक्टर जेम्स ब्लन्डेल यांना. परंतु खऱ्या अर्थाने एका माणसाचे रक्त दुसऱ्या माणसास सुरक्षितपणे देण्यात येऊ लागले ते सन १९०१नंतर. म्हणजेच रक्तगटाच्या शोधांनंतर. म्हणूनच या शोधाचे मोल फार मोठे आहे.

प्रत्यक्ष आत्महत्या करणे असो किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे असो, सोशल मीडियाच्या प्रतिक्रियांना मनावर घेऊन जीवघेणे पाऊल उचलणे असो किंवा कुणालाच आपल्या मनातले कळू न देता सतत आतल्या आत घुसमटत राहून सोशल मीडियावर आयकीट म्हणत स्वतःचे आयुष्य संपवणे असो... अशा हादरवून टाकणाऱ्या आणि नेमेकं कुठे चुकले असा विचार करायला लावणाऱ्या घटना आजूबाजूला घडतात तेव्हा सगळ्यांत आधी डोळ्यासमोर उभे राहते, ते दिवसांमिळणारे वाढत जाणारे विसंवादाचे चित्र! शांत डोक्याने विचार केला, तर लक्षात येईल, की अस्वस्थ करणाऱ्या अशा अनेक घटनांमागे एक समान धागा जोडला गेला आहे. तो म्हणजे, दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेला व्यक्ती-व्यक्तीतील संवाद. आज काल तंत्रज्ञानाची कवाडे मोठी होत आहेत, तसेच शी संवादाची खिडकी मात्र छोटी होते आहे. पूर्वी घरातील व्यक्ती बाहेर जाणार म्हटले, की घरातील सगळ्यांना ती व्यक्ती कुठे, कधी आणि कशी चालली आहे, याची संपूर्ण माहिती असायची; पण आता कुणाला कुठे चालला आहात, असा साधा प्रश्न विचारला, तरी त्या व्यक्तीची 'स्पेस' म्हणा किंवा खासगी बाब क्षणात संपते आणि प्रश्न विचारण्यावर 'भोचक' असे 'लेबल' लागते. मोबाइल नव्हता तेव्हा घराघरांत वाद-संवाद मुकपणे घडायचा, हे कुणीही नाकारणार नाही. आतासारखे मी कुठे जातो/जाते, काय करते/करतो हे विचारायचा कुणालाही अधिकार नाही. 'मी माझे आयुष्य माझ्या नियम व अटींवर जगण्यास समर्थ आहे,' असा 'मी' पणाचा टॅग मिरवणारे त्या वेळी क्वचित होते. तेव्हा आपण काय करतो,



आपले सध्या काय सुरू आहे याबद्दल घरी सांगण्यात आणि त्याबद्दल चर्चा करण्यात घरातील कोणत्याच व्योगाटाच्या सदस्याला कमीपणा वाटत नसे; कारण त्या वेळी नाल्यांचा पाया हा प्रामुख्याने 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'वर नसून 'इमोशनल इंटेलिजन्स'वर उभा होता. म्हणूनच भावना, व्यक्ती-व्यक्तीमध्याचा वाद-संवाद यांना त्या वेळी आताच्या मानाने जास्त प्राधान्य होते. आपल्या अवतीभवती पाहायला गेलो, तर माणसं एकमेकांशी संवाद साधत आहेत; पण फक्त त्या संवादाच्या 'कन्व्हॉस'चे रूप मात्र आता बदलले आहे. आज कुटुंब 'ऑनलाइन' जास्त भेटतात. तंत्रज्ञानाने जवळीक साधली असली, तरी प्रत्यक्ष संवादाचे धागे काही अंशी उसवल्याचे सांगता येईल. एखाद्याशी संवाद साधणे म्हणजे त्याचे /तिचे फोटो लाइक करणे, त्यावर काही तरी कमेंट करणे, आपल्या

एखाद्या 'स्टोरी'मध्ये समोरच्या व्यक्तीला 'टॅग' करणे आणि अगदीच त्या व्यक्तीची जास्त आठवण आली, तर एक वेळ ठरवून त्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करणे, एवढीच काय ती संवादाची व्याख्या आता राहिली आहे. मुळात मनुष्य हा विविध स्वभावाच्या व्यक्तींमध्ये रमणारा प्राणी. मात्र, तंत्रज्ञानाच्या अति वापरामुळे तो आता प्रत्यक्षात कमी आणि 'व्हर्चुअल' इतरांना जास्त भेटताना दिसत आहे; त्यामुळे एखाद्याच्या वाढदिवसाला आवजून फोन करून शुभेच्छा देणे, एखादीच्या घरी विनाकारण सहज चहा प्यायला जाणे, कोणत्याही कारणाशिवाय केवळ आठवण आली म्हणून मित्र/मैत्रिणीला भेटणे, आजीच्या हातचे गरमागरम पोहे खाणे, आजोबांसोबत बागेत चक्कर मारणे, आई-बाबांसोबत फिरायला जाणे यांसारख्या सहज शक्य असणाऱ्या

खुल्या क्षणांसाठी तर ही संवादाची खिडकी मात्र जणू आता बंदच झाली आहे. खरं तर, प्रत्यक्षात शक्य असूनही काही जण एकमेकांना फक्त 'ऑनलाइन'च जोडायचा प्रयत्न करत असतील, तर याचा अर्थ बाकी कुणी नाही; पण आपणच आपल्या संवादाच्या खिडकीला मर्यादा घालत आहोत, हे लक्षात घ्या. रोजची धावपळ, रूटीन आणि वेळेअभावी ऑनलाइन भेटीगाठी काही वेळा सोयीच्या वाटत असतील; परंतु जे अनुभव विविध व्यक्तींना प्रत्यक्ष भेटल्यावर येतात, त्या अनुभवांची शिदोरी ही आठवणींच्या रूपात सदैव आपल्या सोबत राहते. एक मात्र नक्की म्हणता येईल, की भविष्यात रोबो, टेक्नोलॉजी, चॅट जीपीटी यांसारखे अजून कितीही आधुनिक शोध लागले, तरी दोन व्यक्तींमधल्या प्रत्यक्ष संवादाची जागा यातले कोणतेच माध्यम कधीही घेऊ शकणार नाही. सध्या भलेही 'व्हर्चुअल' गोष्टीची चलती असेल, तरीही आपल्या जवळचे, हक्काचे, आपल्याला आणि आपल्या समस्यांना समजून देणारे, कधी केवळ निहंतुक मनमोकळ्या गप्पा मारणारे असे कुणी तरी प्रत्यक्ष भेटण्यात एक वेगळाच आनंद असतो. अशा व्यक्तींमुळे आपली संवादाची खिडकी मोठी होण्यासाठी नकळत मदत मिळू शकेल, ज्यांच्यासोबत आपल्याला कोणतेही वाईट पाऊल उचलल्यापेक्षा मनमोकळे करत आपल्या समस्येवर बोलता येणे अधिक सोपे होईल. एक व्यक्ती म्हणून आपल्याला घडवण्यात भविष्यात अशा माणसांचा मोलाचा वाटा असेल असे नक्कीच म्हणता येईल.

# भावंडांमधील मत्सराची गोष्ट

स्वरा आई-वडिलांच्या खूप मागे लागली होती. तिच्या इतर मित्र-मैत्रिणींचं पाहून आपल्यालाही छोटा भाऊ किंवा बहिण असावेत असं सारखं ती पालकांना म्हणायची. आई-वडिलांनाही वाटलं, की काही दिवस म्हणेल, पुन्हा तिला समजेल व शांत होईल. स्वरा मात्र ऐक्याला तयारच नव्हती. 'मी कुणीच पार्टनर नाही, माझ्यासोबत खेळायला कुणी नाही,' अशी तिची सतत कुरकुर सुरू असायची. मग पालकांनी विचार केला, की दुसरं मूल होऊ द्यायला काय हरकत आहे? स्वरांमध्येही काही सकारात्मक बदल दिसतील म्हणून त्यांनी मूल होऊ द्यायचा निर्णय घेतला आणि त्यांना दुसरा मुलगा झाला. त्यानंतर काही दिवस स्वरा खूप खुश होती; पण पुढच्या सहा-सात महिन्यांतच तिचा उत्साह मावळला. खेळकर स्वरा एकदम बदलली. अचानकपणे तिचा स्वभाव रागीट व्हायला लागला. छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडणं, खेळण्यांची मोडतोड आणि खाली आलेला 'अर्कडेमिंक परफॉर्मन्स' तिचं काही तरी बिनसलंय हे सांगत होता; पण आई-बाबांना नेमेकं काय झालंय हे नीटसं कळतं नव्हतं. शांतपणे बसून विचारलं तेव्हा तिचं आईला सांगितलं, की तुम्हा दोघांचं माझ्याकडे लक्षच नाही. तुम्हाला मी आता आवडतच नाही. आई तिला समजवायची; पण पण त्यातून फारसं काही बदललं नाही. एके दिवशी आई दुसऱ्या कामात असताना बाळ अचानक रडायला लागलं. आई पडतच असते, ईर्ष्या असते. मला वाटतं, त्याची पाळंमुळं ही त्यांच्या बालपणातच असतात; कारण आई-वडिलांचं सर्व मुलांवर प्रेम सारखंच असतं. मात्र, काही वेळा कमकुवत किंवा अतिशय हुशार असलेल्या आपल्या अपत्यांवर तुलनेनं जास्त लक्ष असतं; त्यामुळे इतर अपत्यांना डावलल्याचं वाटू शकतं आणि असं वाटणं हे खरोखरच घातक आहे. दुसरी गोष्ट, म्हणजे दोन अपत्यांमधील अंतर खूप कमी किंवा अगदी जास्त असते, तेव्हा त्या दोघांमधील बंध चांगल्या रीतीने निर्माण होतात. मात्र, 'तुलना' ही अशी एक गोष्ट आहे, ज्यामुळे ईर्ष्या मनात घर करून राहते. कधी कधी घरातच मजेमजेने 'कोण लाडकं' ही चर्चाही होत राहते. त्यावरूनही मुले दुखावली जाऊ शकतात. तीनपेक्षा जास्त अपत्ये सध्याच्या परिस्थितीत क्वचितच असतात; त्यामुळे दोन अपत्यात तुलना होते, तेव्हा 'हा' विरुद्ध 'तो' अशी परिस्थिती बनते आणि त्यामुळेही दोघांची मंनं विभागतात. अजून एका गोष्टीचा विचार व्हायला हवा, तो म्हणजे हल्ली दोन अपत्यांमध्ये वयाचं अंतर चार ते पाच वर्षांपेक्षा जास्त असते; त्यामुळे दुसरे भावंडं आल्यावर पहिले मूल हे बऱ्यापैकी मोठे आणि समजदार झालेले असते. ते अगदीच नकळते नसतात; पण दुसरे येणारे मूल हे पालकांच्या आयुष्यात बदल घेऊन



असतो, तो म्हणजे पहिल्या मुलाची मानसिकता जपण्याचा. मोठ्या अपत्याच्या मनात लहान भावंडांविषयी आकस तयार होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे; पण तो त्याच्या मनातून काढून टाकणं हेही तितकंच जिजीवीचं काम आहे. यासाठी वेळोवेळी संवाद साधण्याची आणि त्यांना समजून घेण्याची तयारी पालकांची असायला हवी. बऱ्याचदा आपण बऱ्यात, की अगदी मोठे झाल्यावरही काही भावंडांमध्ये हा आकस असतो, ईर्ष्या असते. मला वाटतं, त्याची पाळंमुळं ही त्यांच्या बालपणातच असतात; कारण आई-वडिलांचं सर्व मुलांवर प्रेम सारखंच असतं. मात्र, काही वेळा कमकुवत किंवा अतिशय हुशार असलेल्या आपल्या अपत्यांवर तुलनेनं जास्त लक्ष असतं; त्यामुळे इतर अपत्यांना डावलल्याचं वाटू शकतं आणि असं वाटणं हे खरोखरच घातक आहे. दुसरी गोष्ट, म्हणजे दोन अपत्यांमधील अंतर खूप कमी किंवा अगदी जास्त असते, तेव्हा त्या दोघांमधील बंध चांगल्या रीतीने निर्माण होतात. मात्र, 'तुलना' ही अशी एक गोष्ट आहे, ज्यामुळे ईर्ष्या मनात घर करून राहते. कधी कधी घरातच मजेमजेने 'कोण लाडकं' ही चर्चाही होत राहते. त्यावरूनही मुले दुखावली जाऊ शकतात. तीनपेक्षा जास्त अपत्ये सध्याच्या परिस्थितीत क्वचितच असतात; त्यामुळे दोन अपत्यात तुलना होते, तेव्हा 'हा' विरुद्ध 'तो' अशी परिस्थिती बनते आणि त्यामुळेही दोघांची मंनं विभागतात. अजून एका गोष्टीचा विचार व्हायला हवा, तो म्हणजे हल्ली दोन अपत्यांमध्ये वयाचं अंतर चार ते पाच वर्षांपेक्षा जास्त असते; त्यामुळे दुसरे भावंडं आल्यावर पहिले मूल हे बऱ्यापैकी मोठे आणि समजदार झालेले असते. ते अगदीच नकळते नसतात; पण दुसरे येणारे मूल हे पालकांच्या आयुष्यात बदल घेऊन

येतात; तसंच मोठ्या अपत्याच्या आयुष्यातही खूप बदल घडवतात. कारण साधारण सहा ते सात वर्षांची मुलं समजतदार झालेली असली, तरी दुसरं भावंडं येण्याआधी सर्व जग हे त्याच्या भोवतीच फिरत होतं. दुसऱ्या भावंडाच्या येण्यामुळे आई-वडिलांच्या प्रेमात, त्यांच्या वेळ देण्यात दुसरा भागीदार किंवा वाटेकरी आल्याने मुलांना ते सहन होत नाही. परिणामी, त्यांची चिडचिड सुरू होते. 'आता माझे आई-वडील 'माझे' राहिले नाहीत,' या विचाराने मग ते असे काही वागतात, की ज्यामुळे पालकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाईल. स्वराच्या केसमध्ये आईने तिच्याकडे लक्ष द्यावे आणि तिच्या भावालाही शिक्षा मिळावी या दोन्ही हेतूने तिने त्याला इजा पोहोचवली असावी. लहान मुलांच्या हे लक्षात येत नाही, की असं करण्यानं पालकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधलं जात असलं, तरी त्यांची कृतीही त्यांच्याबद्दलची नकारात्मकता दर्शवते. त्यांना हे कळतंच नाही, की अशा गोष्टी या त्यांच्यासाठी घातक आहेत. मग हे बदलायचं कसं आणि या समस्या टाळाव्याच्या कशा ते मात्र नक्की पालकांच्या हातात आहे. पालकांच्या हातात सारं काही... १. सर्वात प्रथम, जेव्हा नवीन बाळ कुटुंबात येणार असते, तेव्हापासूनच त्या दोघांचे बाँडिंग भक्कम करण्याचा प्रयत्न आई-बाबांनी के ल्यास पहिल्यापासूनच दोघांमधील मत्सर किंवा ईर्ष्या कमी होईल. घरात आपल्याव्यतिरिक्त इतरही कुणी तरी येणार आहे, याची जाणीव पालकांनी दोघांनाही द्यायला हवी. २. बऱ्याचदा मोठं मूल परिस्थितीनुसार लहान भावंडं आल्यावर अगदी जबाबदारीनं वागायला सुरुवात

करतात; पण प्रत्येक मोठं मूल हे सारखं नसतं; त्यामुळे मोठ्या अपत्यास दुसऱ्या अपत्याची चाहूल लागल्यापासूनच नात्यात सहभागी करून घेतलं, मोठं भावंडं म्हणून जबाबदारी दिली, तर त्याच्यातील समजूतदारपणा वाढेल. जसं, की ताऱ्या भावंडांशी गप्पा मारणं, गाणी म्हणून त्याला खेळवणं इत्यादी. मोठ्या अपत्याला याची जाणीव करून द्यायला हवी, 'सध्या सगळे त्याच्या भावंडांभोवती असतात; कारण त्याला त्याची गरज आहे. जेव्हा तुला ती गरज होती, तेव्हा तुलाही सर्वांनी असेच केलेले होते.' हा संवाद उत्तमरीत्या साधला गेला, तर मूल मानसिकदृष्ट्या भावंडाला स्वीकारायला तयार होईल. ३. दुसरी गोष्ट म्हणजे, परिस्थितीमुळे किंवा शारीरिक-मानसिक ओढाताणीमुळे आपली कितीही चिडचिड वा त्राणा झाला, तरी तो मोठ्या मुलासमोर न काढता संयम ठेवायला हवा. ४. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक वेळी मोठ्या अपत्याच्या चुकाच न दाखवता त्याच्या सकारात्मक बाजूंचाही विचार व्हायला. जसे, की तू बाळाला किती छान गाणं म्हणून दाखवतो, तू असताना बाळ किती छान हसते, बाळाला तू किती छान पाहतोस, कधी कधी काळजी घेतोस इत्यादी. त्यामुळे त्यालाही आपलं काही तरी दुसऱ्याला आवडतं आहे हे समजतं. ५. पुढची अतिशय परिणामकारक गोष्ट म्हणजे, दिवसातील टाटाविक वेळ ही फक्त मोठ्या अपत्यासोबत पालकांनी घालवायला हवी. तो उरलेला वेळ इतर कुणाशीही (अगदी बाळाशीही) शोर न करता फक्त मोठ्या अपत्यासाठी राखून ठेवायला हवा, जेणेकरून त्यालाही आपण महत्त्वाचे आणि आवडीचे आहोत याची जाणीव होईल. ६. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याच मुलांशी अंतर वाढायलाच अनुभव पालकांना बऱ्याचदा येतात. यात वागणं काहीच नाही. कारण परिस्थिती, स्वभाव आणि वेळेनुसार नात्यात दुवाय येतो. नकळतपणे चुका होतात; पण सर्वात महत्त्वाचे हे आहे, की त्यावर उपाय शोधून त्या सुधारणं; तसंच पालक आणि 'आई-बाबा' कोणत्या सर्वात प्रथम सुख ज्यांनी दिलं, ते 'मोठं अपत्य' यामध्ये हे प्रेमाचं नातं पुन्हा पहिल्यासारखं घट्ट होणं. एकूणच, मोठ्या मुलामध्ये असलेला मत्सर व ईर्ष्या ही असुरक्षितपणातून आलेली असते. त्यात निरागसतेची भावनाही असते. ती पालकांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. ही निरागसता जपून, दोन्ही भावंडांमध्ये सख्य निर्माण करणं हे पालकांच्याच हातात असतं.

# सागरी साहचर्य

सागरातल्या जलचरांच्या जीवनप्रणालीत मोठे वैविध्य आढळते. यापैकी काही प्रजातींमध्ये असलेले आपुलकीचे साहचर्य तर फार विस्मयकारक आहे! अशा प्रकारच्या सहजीवनात (सिम्बायोसिस) दोन भिन्न प्रजातींचे प्राणी एकाच जागेत भागिदारीत राहतात. सागरातल्या जलचरांच्या जीवनप्रणालीत मोठे वैविध्य आढळते. यापैकी काही प्रजातींमध्ये असलेले आपुलकीचे साहचर्य तर फार विस्मयकारक आहे! अशा प्रकारच्या सहजीवनात (सिम्बायोसिस) दोन भिन्न प्रजातींचे प्राणी एकाच जागेत भागिदारीत राहतात. एक जण दुसऱ्याला अन्न मिळवायला मदत करतो; तर कधी दुसऱ्याचे वाहन बनून त्याची वाहतूक करतो. एखाद्या शिकारी प्राण्याचा हल्ला झाल्यास मित्राला सावध करून त्याचे संरक्षण करतो, लायलायला मदत करतो. प्राण्यांतील सहजीवनाचे उत्तम उदाहरण म्हणजे निळे चमकदार पट्टे, मजबूत दात असलेले रेसेस मासे. सफाई कामगारप्रमाणे हा मासा मोठ्या माशांच्या दातांमध्ये आणि जवळ्यांमध्ये अडकलेले परजीवी,



मृत पेशी आणि त्या माशांच्या त्वचेवर चिकटलेले नको असलेले पदार्थ वेचून काढतो, त्यावर ताव मारतो. त्यामुळे या छोट्या माशांना 'क्लीन रेसेस' असेच नाव पडले आहे! या क्लीन माशांची प्रवाळ भित्तिकांजवळ वस्ती असते. भूक लागली की, ते

नृत्य केल्याप्रमाणे ट्राविक हालचाल करून दर्शवतात की, आता सफाई केंद्र उघडले आहे, आता मोठ्या माशांना या, रांग लावा! मग पोपटमासे आणि शार्क तिथे येऊन आपला जबडा वासून रांगेत थांबतात. पुढे क्लीनर मासा एकेकाच्या तोंडात शिरतो, सफाई

करून त्यावर भोजन करतो! अशी 'स्वच्छता केंद्र' पॅसिफिक आणि हिंदी महासागरात मोठ्या संख्येने आहेत. सागरी सहजीवनाचे आणखी एक उदाहरण म्हणजे रेमोरा मासे आणि बार्नाकल. हे दोघे जलचर हरित कासव आणि शार्क या दोघा मोठ्या प्राण्यांचा उपयोग चक्क वाहनाप्रमाणे करतात. रेमोरा आणि बार्नाकल या दोघांच्या कासव आणि शार्कच्या पाठीवर आपली पकड मजबूत करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. रेमोराचे पुढचे कड्डे कासव आणि शार्कची पाठ पकडून ठेवतात, तर बार्नाकल हे आपल्या लाळेवरून एक चिकट द्रव शार्क आणि कासवाच्या पाठीवर सोडतो. त्यामुळे ते पाठीवर पक्का बसू शकतो. हे सर्व असते ते भक्ष्य शोधायला जाताना पोहोण्याचे श्रम वाचविण्यासाठी! पण हे सहजीवन एकतर्फी नसतं. बदल्यामध्ये या मोठ्या वाहन प्राण्यांच्या पाठीवर चिकटलेल्या असेच त्रसदायक जिवानूंना छोटे रेमोरा मासे खातात आणि स्वच्छ करतात, कासव आणि शार्कना ताजेतवाने करतात.



# परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित सन्मान कर्तुत्वाचा गौरव गुणवत्तेचा कार्यक्रम संपन्न

प्रा.नागेश जोंधळे यांचे १० वी १२ वी नंतर करियर घडवण्याचा संधी या विषयावर सखोल मार्गदर्शन

■ लोकनेता न्यूज नेटवर्क

बीड । विजय रोडे

परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा आयोजित सन्मान कर्तुत्वाचा गौरव गुणवत्तेचा हा कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमात या उपक्रमाबद्दल बाळासाहेब जगतकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची माहिती ही देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सामाहिक मानपत्र च्या वतीने भीमनगर, साठेनगर, रमानगर व प्रबुद्ध नगर येथील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार व दहावी बारावी नंतर काय या विषयावर विशेष मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रजा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड. अनंतराव जगतकर तर प्रमुख उपस्थिती बीड येथील देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे तर आई सेंटरचे संचालक प्रा.नागेश जोंधळे व्याख्यान ,प्रमुख



पाहुणे म्हणून परळी शहरातील नामवंत युवा उद्योजक व्ही.के.कलर होम चे संचालक,विनोद कांबळे तर विशेष निमंत्रित म्हणून मुंबई रेल्वे मेट्रोचे व्यवस्थापक राजू श्रावणराव जगतकर, गंगाखेड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर तथा राजश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. गुणवंत जगतकर विधीतज्ञ अँड.दिलीप उजगरे प्रा. विलास रोडे राज्यस्तरीय क्रीडा शिक्षक आदर्श पुरस्कार करते परभणी लोहगावचे नरसिंह कॉलेजचे शिक्षक शेख

सर नरसिंह कॉलेज लोहगावच्या डॉ.प्रा. यशश्री जगतकर औरंगाबाद हायकोर्टाच्या वकील अँड.ऐश्वर्या पवार / बनसोडे न्यूज महाराष्ट्र वन चे संपादक श्री खांडेकर आदी उपस्थित होत्या तर विशेष मार्गदर्शक म्हणून आई सेंटरचे संचालक प्रा. नागेश जोंधळे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केलं असून विद्यार्थ्यांनी काय करावं याविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमात दहावी बारावी व विशेष प्राधान्य मिळवलेल्या व शेतकरी

कुटुंबातील अनिशा विलास आदोडे हिने नीट परीक्षेत सातशे पैकी ५८२ गुण घेऊन तर अँड.संजय जगतकर यांच्या मुलीचा कॅनडा येथे मानसशास्त्र या विषया वर निवड झाल्याबद्दल हृदय सत्कार करण्यात आला असून यात एकूण ५१ विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ समृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सहकुटुंब सहपरिवार सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास भीम नगर साठे नगर रमा नगर प्रबुद्ध नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

होते. सदरील कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजक बाळासाहेब जगतकर यांचे कौतुक करण्यात आले असून यांना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती ही प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली आहे. या कार्यक्रमास प्रा. संघपाल समुद्रे, सोपानराव ताटे, अँड.संजय जगतकर, प्रा.बालाजी जगतकर, मिथुन रोडे,प्रा.महादेव हावळे, महादू रोडे, अशोक तरकसे, अशोक जगतकर, राज जगतकर, सिद्धार्थ जगतकर, उत्तम समुद्रे, संजय शिंदे, दशरथ जगतकर, राहुल जगतकर, रावसाहेब जगतकर, कपिल ताटे, चेतन ताटे, किरण कांबळे, रमेश तायडे, विशाल बनसोडे, मनोज कांबळे, रमेश जगतकर, धम्मा अवचारे, राम हावळे, समाधान भिसे, दौलत हनवते, सारनाथ जगतकर, बडू इंगळे, विवेक बनसोडे, इत्यादी सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य आनंद तूपसमुद्रे यांनी प्रस्ताविक वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष तथा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष प्रेम जगतकर यांनी तर आभार तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालिका डॉ.प्रा.यशस्वी जगतकर यांनी मानले.

## आष्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत असणाऱ्या खुंटेफळ साठवण तलावास ४०० कोटी रुपये निधी मंजूर करावा

आ.सुरेश धस यांची राज्य सरकारकडे मागणी

■ लोकनेता न्यूज नेटवर्क

आष्टी । राजू म्हस्के

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन खुंटेफळ साठवण तलावास आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये ४०० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने करावी अशी विनंती पुरवणी मागण्याद्वारे आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या पत्रामध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास शासन निर्णय दिनांक १० ११ २०२२ अनुसार द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन ही योजना या प्रकल्पाचा भाग आहे बीड जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यातील भूभाग असलेला आष्टी



हा तालुका आवर्जून प्रवण क्षेत्रात मोडतो शाश्वत स्वरूपाच्या पिण्याचे पाणी व जलसिंचनाच्या लाभांपासून हा भाग आज पर्यंत वंचित आहे. या योजनेची उजनी ते थेट खुंटेफळ साठवण तलाव या पाईपलाईन व उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत तसेच खुंटेफळ धरणाची कामे चालू आहेत या

योजनेअंतर्गत दोन गावांचे पुनर्वसन व भूसंपादन आहे या सर्व कामाचा विचार करता आष्टी उपसा सिंचन योजनेस सन २०२४ २५ मध्ये ४०० कोटी रुपयांची तरतूद होणे आवश्यक आहे अन्यथा ही कामे रखडतील असेही या पत्राद्वारे आमदार झाल्यास यांनी म्हटले आहे आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन या योजनेच्या काम झाल्यास प्रथम टप्प्यात १.६८ टीएमसी मर्यादित आठ हजार १४७ हेक्टर आष्टी तालुक्यातील क्षेत्रास पाणी मिळू शकेल व त्यामुळे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळ दृढवण्यास मदत होईल त्यामुळे आगामी आर्थिक वर्ष सन २०२४ २५ मध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन या योजनेस ४०० कोटी रुपये इतका भरीव निधी उपलब्ध करण्याची विनंती पत्राद्वारे आ.सुरेश धस यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

## संविधान संवाद समिती महाराष्ट्र ने केली शाहू जयंतीची सुरुवात

■ लोकनेता न्यूज नेटवर्क

कोल्हापूर । प्रतिनिधी

लोकराजा शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने चला संविधान समजून घेऊया ही दोन दिवसीय संविधान संवाद निवासी शिबीर पार पाडले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ३८ युवा लोकराजा शाहूंची कर्मभूमी असलेल्या राधानगरी मध्ये आले होते. संविधान संवाद समिती महाराष्ट्र चे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष संघसेन जगतकर, जिल्हा सचिव अमोल नंदा पाटील सजेंराव, विभावी आढाव, अंशुमन सुळगावकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली या शिबिराचे संयोजन झाले. अमोल पाटील, राजवैभव शोभा रामचंद्र, राज्य कार्यकारणी सदस्य जयेंद्राळकर, राज्य कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी संवादक म्हणून जबाबदारी पार पाडली. राज्य कार्यकारणी सदस्य रेशमा खाडे, हार्शल



जाधव, रोहित वनिता गजानन दळवी यांनी विशेष कष्ट घेतले. पुणे जिल्हा शाखेच्या सचिव शितल यशोधरा यांनी शिबिरात सहभाग नोंदवला. संविधान संवाद, शाहू विचार दर्शन मॉनिंग ट्रेक, विविध गाणी, एंक्टिव्हिटी, घोषणा, शाहू- बाबासाहेब पुतळ्यांना अभिवादन आदी गोष्टींनी हे शिबीर बहरलेले होते. राधानगरी मध्ये वारंवार अशी

शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. शाहू विचार, संविधान विचार राधानगरी मधून फक्त जिवंत नव्हे तर राधानगरी विचारांचे केंद्र बनवणे हे आमचं उद्दिष्ट आहे. संविधान संवाद समिती महाराष्ट्र या संघटनेत सहभागी होऊन आपणही संविधान संवादक होऊ शकता. आपले सहर्ष स्वागत आहे. सहभागी होण्यासाठी संपर्क करा- ९४२१११४८७९

## विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार

वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार



■ लोकनेता न्यूज नेटवर्क

मुंबई (वृत्तसंस्था)

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक लोणावळा येथे पार पडली. महाविकास आघाडीसोबत युती न झाल्याने १८व्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या विरोधात लढण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. संविधान वाचवण्यासाठी सामाजिक आणि राजकीय लढा, जो वंचित बहुजन आघाडीने सुरू केला होता, तो मुद्दा काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी हायजॅक केला. त्यामुळे अनेक समुदायांनी मोठ्या प्रमाणात काँग्रेसला पाठिंबा दिला. आम्हीही भाजप आणि त्यांच्या धोरणांच्या विरोधात उभे आहोत हे सांगण्यात आम्ही कमी पडलो. आम्ही जनतेला हे सांगण्यास अयशस्वी झालो की, जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मत दिले, तर आम्ही भाजपच्या

विरोधात इतरापेक्षा जास्त चांगले काम करू. कारण, हा लढा आम्ही सुरू केला आहे आणि आम्ही कोणत्याही जानवेधारी नेतृत्वाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष दमदार कामगिरी करेल असा निर्धार यावेळी करण्यात आला. पक्षाचे निष्ठावंत मतदार हे आजही पक्षासोबत आहेत. त्यांच्याशी पुन्हा संवाद साधण्यात येईल. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीचा विस्तार करू आणि आमची संघटनात्मक बांधणी मजबूत करू. पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या नव मतदारांशी संवाद साधण्यासाठी अभियान राबवण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता फुले - शाहू - आंबेडकरी राजकारण प्रस्थापित करण्यासाठी आणि वंचित बहुजनांच्या हाती सत्ता देण्यासाठी पुन्हा नव्या ताकतीने मैदानात उतरू असा संकल्प यावेळी करण्यात आला.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्यासह संपूर्ण राज्य कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.

## चामुंडा कंपनी स्फोटातील बळींची संख्या आठवर

## नागपुरात उपचार सुरू असलेल्या जखमी कामगाराचा मृत्यू, एकावर उपचार सुरू

■ लोकनेता न्यूज नेटवर्क

नागपूर (वृत्तसंस्था)

नागपूर अमरावती रोडवरील धामणालिंगा परिसरातील चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनीत गुरुवारी स्फोट होऊन ६ निरपराध कामगारांचा जीव गेला. तीन गंभीर जखमी मजूर नागपुरात उपचार सुरू होते. यातील एका जखमीचा शुक्रवारी आणि एकाचा शनिवारी मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या आठ झाली आहे. शनिवारी मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव श्रद्धा पाटील (वय २२, धामणा) असे आहे. या स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रमोद चव्हेरे नावाच्या कामगारावर अद्यापही उपचार सुरू असून त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर शुक्रवारी

जानसा म्हसकोल्हे या कामगाराचा उपचारदारम्यान मृत्यू झाला होता. धामणा गावाजवळील चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनीत गुरुवारी सकाळी झालेल्या स्फोटात ९ कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी सहा कामगार प्रांजली मोदरे, प्राची फलके, वैशाली क्षीरसागर, शीतल चटप, मोनाली अलोने आणि पन्नालाल बंदेवार यांचा घटनेच्या दिवशीच मृत्यू झाला होता. तर श्रद्धा पाटील, प्रमोद चव्हेरे आणि दानसा म्हसकोल्हे या तिघांवर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. शुक्रवारी सायंकाळी जानसा म्हसकोल्हे याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. तर श्रद्धा पाटील आणि प्रमोद चव्हेरे यांच्यावर ददे रुग्णालयात उपचार सुरू होता. उपचारा दरम्यान शनिवारी दुपारी श्रद्धा पाटील हिचा



मृत्यू झाला तर प्रमोद चव्हेरेवर उपचार सुरू आहेत.नागपूर जवळील धामना येथे स्फोटके तयार करणारी चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनी आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता कंपनी सुरू झाल्यानंतर जवळपास १०० मजूर या कंपनीत कामाला गेले होते. या कंपनीत

फटाक्यांच्या वाती बनविण्याच्या यूनियटमध्ये जवळपास ९ मजूर काम करीत होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास कंपनीत अचानक स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज झाला. या स्फोटात होरपळून ९ कामगार गंभीर जखमी झाले. त्यामध्ये पाच महिलांसह ६ जणांचा घटनास्थळीच भाजून मृत्यू झाला. तीन जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.शनिवारी जानसा म्हसकोल्हे याचा मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. शनिवारी दुपारी श्रद्धा पाटील या कामगाराचा मृत्यूची बातमी धामणा गावात धडकली. त्यामुळे अनेक गावकऱ्यांनी नागपूरकडे धाव घेतली. गावातील अनेकांनी रुग्णालय परिसरात श्रद्धाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला.

## पर्यावरण दिनानिमित्त मानवत न्यायालयाच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण

■ लोकनेता न्यूज नेटवर्क

मानवत । प्रतिनिधी

दिनांक १५ जून २०२४ रोजी मानवत न्यायालयाच्या प्रांगणा मध्ये पर्यावरण दिना निमित्त मानवत न्यायालयाच्या परिसरा मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरात आंबा चिंच जांभूळ बदाम, वड, पिंपळ, यासारख्या विविध वृक्षांचे

वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मानवत न्यायालयाचे न्यायाधीश श्री, जी.ए. करजगार यांच्यासह सह दिवाणी न्यायाधीश सचिन शीलवंत, मानवत वकील संघाचे अध्यक्ष अँड दिनेश दशरथे, यांच्या सह मानवत न्यायालयातील कर्मचारी, मानवत वकील संघातील वकील बांधव यांच्यासह पक्षकार यांची यावेळी उपस्थिती होती.






# आष्टी विधानसभेसाठी जनतेला हवा नवीन चेहरा...

■ लोकनेता न्यूज नेटवर्क

आष्टी । राजू म्हस्के

विधानसभेचा आष्टी मतदार संघ तीन तालुक्याचा मिळून बनलेला आहे. त्यामध्ये आष्टी, पाटोदा हे दोन पूर्ण तालुके येत असून शिरूर तालुक्याचा काही भाग येतो. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या पंकजाताईना या मतदारसंघाने सुमारे ३२ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. यावेळी ताईच्या बाजूने सर्व प्रस्थापित म्हणजे आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भिमराव धोंडे, व अनेक लहान मोठे सत्ताधारी कार्यकर्ते होते. नवनिर्वाचित खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या बाजूने प्रस्थापिता पैकी माजी आमदार साहेबराव दरेकर नाना हे एकमेव होते. परंतु जनता मात्र पूर्णपणे सत्ताधऱ्यांच्या विरोधात होती.

पंकजाताईना मताधिक्य मिळाले असले तरी त्यामध्ये वाटेकरी अनेक जण आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी हे सर्वजण आपापल्या मागनि



जाणार आहेत? अर्थात ते आपली वेगवेगळी चूल मांडणार आहेत. त्यामुळे या प्रस्थापितांना जनता पुन्हा संधी देणार नाही असे चित्र आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार संघात आहे. असे प्रहार वारकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ह.भ.प विठ्ठल महाराज गुंड

यांनी आमच्या प्रतिनिधीशी व्यक्त केले. इच्छुक कोण कोण आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, माजी मंत्री सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे हे दोघे भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असून महायुती मधील विद्यमान आमदार

बाळासाहेब आजबे हेही आपला हक्क सोडणार नाहीत. तसेच शरद पवार यांचे कडूर समर्थक साहेबराव दरेकर हेही इच्छुक आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते सतीश शिंदे हेही आष्टी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. याशिवाय आष्टी

तालुका मराठा सेवा संघाचे सामाजिक काम व मराठा आंदोलनकर्ते मनोज दादा जरांगे पाटील फॅक्टर यामुळे आष्टी विधानसभेसाठी अनेक नवीन चेहरे इच्छुक झालेले आहेत. त्यामध्ये इंजि. तानाजी बापू जंजिरे, सरपंच सागर आमले, ड. नरसिंग जाधव, शिवनाथ पवार (फीजी), ड. प्रदीप चव्हाण आदी नवीन चेहरे आहेत. महायुतीकडून सुरेश धस, भीमराव धोंडे, आ. बाळासाहेब आजबे, युवानेते सतीश शिंदे या चार जणांपैकी एकाला तिकीट मिळेल इतर तिघे काय करणार? हाही मोठा प्रश्न आहे. दरेकर नाना जागा पकडण्यासाठी रमाल टाकून बसले असले तरी एनेवेळी पकडलेली जागा ते दुसऱ्यालाही देऊ शकतात! मराठा आरक्षणाचा विषय समाधानकारकपणे मिटवला नाही तर नवीन चेहऱ्यांमधून एखाद्याला संधी मिळू शकते. आणखी पुलाखालून भरपूर पाणी जाणार आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर काय परिस्थिती राहिल यावर पुढील दिशा ठरणार आहे. असेही ते शेवटी म्हणाले.

## पाऊस लांबल्याने कंधार तालुक्यात पेरण्या खोळंबल्या

पाऊस गेला तरी कुठे बळीराजा पेरणीच्या प्रतिक्षेत

कंधार कृषी विभागातर्फे वारंवार सुचना देऊनही शेतकरी घाईगडबडीने पेरणी करीत आहेत. मात्र, बऱ्याच वेळा पावसाने अचानक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे जमिनीत किमान ७ इंच खोलीपर्यंत ओलावा आणि १०० मिलोमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कंधार तालुका कृषी विभागा कडून करण्यात आले आहे.



■ लोकनेता न्यूज नेटवर्क

कंधार । धोंडीबा मुंडे

ढगाची गर्दी पण पावसाचा पत्ताच नाही, हवामान खाल्याने गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार असून वर्तविलेल्या अंदाजानुसार मृग नक्षत्रामध्ये तालुक्यात पाऊस पडलाच नाही. पेरणीयोग्य पाऊस न पडल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

काही शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली असून या पिकाला विहिर, बोअर व टिबक संचाद्वारे पाणी दिले जात आहे. कंधार तालुका हा कृषी प्रधान असून खरीप हंगामातील शेतीचे उत्पन्न हेच अधिकांश शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न आहे. तालुक्यातील अधिकांश भाग डोंगराळ असून जमीन हलकी व भुसभुशीत आहे.

या तालुक्यात ६८ हजार ३०० हेक्टर जमीन लागवडी लायक आहे. यात प्रामुख्याने ज्वारी, कापूस, हाळद, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, तूर, मूग, उडीद आदी पिके घेतली जातात. तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ८९० मिमी आहे. मृग नक्षत्राचे आगमन होवून १० दिवस लोटले तरी अजून सध्या पेरणी कशी करायची? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाऊस कधी पडेल पेरण्या कधी सुरू होतील. यासाठी बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला असून 'येरे... येरे पावसा...! तुला देतो पैसा...! पैसे झाला खोटा...! आडत सावकार झाला मोठा' असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे, जमिनीत पुरेशी ओल नाही. कृषी दुकानदारांनी खते बियाणांचा मोठा साठा आपापल्या दुकानात करून ठेवल्याचे चित्र

पहावयास मिळत आहे, गेल्या १० वर्षांपासून तालुक्यात सोयाबीन पिकावर भर दिला जात आहे. कमी कालावधी, कमी पावसात, कमी मेहनतीत हे पीक येत असल्याने त्याला पसंती मिळत आहे. दुपारनंतर नियमितपणे आभाळ भरून येत आहे, आकाशात ढग जमा होतात, वादळ वारा येतो आणि ढग निघून जातात. बळीराजा आकाशाकडे पाऊस पडण्याच्या अपेक्षेने बघतच राहता, मात्र पाऊस पडतच नाही. असे ८-१० दिवसांपासून शेतकरी वर्ग अनुभवत आहेत. गतवर्षीचा शेतक-याचा शेतीमाल घरात आहे, अशा परिस्थितीमध्ये देखील कर्ज काढून शेतकरी खते बी-बियाणे घरी नेऊन ठेवत आहे, मात्र वेळेवर पेरणी नाही झाली तर याचा फटका उत्पादनावर होणार हे नक्की आहे.

## रोशनगावच्या ग्रामस्थांनी घेतली आमदार राजेशजी पवार यांची भेट विद्युत डीपी मिळवून देण्याची केली मागणी



■ लोकनेता न्यूज नेटवर्क

धर्माबाद । साहेबराव दुगुने

धर्माबाद तालुक्यातील मौजे रोशनगाव येथील ग्रामस्थांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशजी पवार यांची नोंद घेथील राहत्या घरी भेट घेऊन गावातील नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी फ्री फेज साठी एक डीपी मागण्यात आली आहे व गावातील सिंगल फेजसाठी सहा पायल्या मागण्यात आली तथा शेतकऱ्यांसाठी विशेष डीपी देण्यात यावा अशीही या शिष्टमंडळांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश जी पवार यांना मागणी केली असता लगेच राजेश जी पवार यांनी विद्युत वितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून

अवघ्या दोन दिवसात तुमच्या गावातील विद्युत संबंधित असणारे प्रश्न सुटतील असे ग्रामस्थांना अशी हमी दिली. यावेळी सरपंच प्रतिनिधी शिवराज भंडगे, उपसरपंच प्रतिनिधी नागनाथ माळगे, राजू पाटील जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी साईनाथ स्वामी, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर शिवशेटे, सदानंद पाटील माळगे, त्रिंबक पाटील माळगे, अमोल पाटील माळगे, सोमनाथ पाटील शिवशेटे, साईनाथ पाटील शिवशेटे, गणपत देवके, आदी ग्रामस्थांनी रोशनगावसाठी मोठ्या प्रमाणावर भरघोस असा विकासनिधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशजी पवार यांचा सत्कार केला.

■ लोकनेता न्यूज नेटवर्क

बीड । विजय रोडे

पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील मातोश्री सेवाभावी संस्था संचलित संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण लिंबाजी वनवे यांना शालेय पोषण आहारातील अनियमितता प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करण्यात यावी तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पूर्वीची शालेय पोषण आहार) योजनेच्या अनुषंगाने झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई तत्कालीन पुरवठादारांसोबत करण्यात आलेल्या करारनाम्यातील धान्यादी मालाच्या दरानुसार संबंधित मुख्याध्यापक प्रवीण लिंबाजी वनवे यांच्याकडून वसूल करण्यात यावी असे आदेश अजित जगताप, कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग छत्रपती संभाजी नगर व सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण बीड यांना दिले आहेत. यासंबंधीची तक्रार शाळेतील

## शालेय पोषण आहारात अनियमितता प्रकरणी वडझरी आश्रम शाळेचा मुख्याध्यापक निलंबित; कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासनाचे आदेश-डॉ. गणेश ढवळे



कर्मचारी धनंजय सानप यांच्यासह ईतर कर्मचाऱ्यांनी केली होती. संबंधित प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी भिक मांगोआंदोलन करण्यात आले होते. अखेर त्यांना निलंबित करण्यात येऊन अपहार प्रकरणातील रकम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.

पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील मातोश्री सेवाभावी संस्था संचलित संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहाराबाबत शैक्षणिक वर्ष सन २०२८-१९, २०१९-२०२०, २०२०-२०२१ या कालावधीत फार मोठ्या प्रमाणात अनियमितता व अपहार झाल्याची तक्रार सदरील शाळेतील कर्मचारी यांनी शिक्षण विभाग बीड यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड यांच्या स्तरावरून चौकशी करून अहवाल सादर केल्यानंतर संबंधित मुख्याध्यापक प्रवीण लिंबाजी वनवे यांना निलंबित करण्याचे आदेश दि. ०५ जून २०२४ रोजी कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन अजित जगताप यांनी दिलेले आहेत. वडझरी येथील संत

मंत्री यांचा वाहणाचा ताफा अडकलेला पाहवयास मिळाला. परळी शहर व संभाजीनगर वाहतूक पोलीस कर्मचारी असतात तरी कोठे शहर पेट्रोलिंग करतात तरी कुठं स्टेशन रोड. बस स्थानक समोरील वाहन पार्किंग फेरीवाले, दूतफां दुचाकी पार्किंग यामुळे संपूर्ण परळी शहरात अतोनात पादचारी, व वाहन चालक यांना कसरत करावी लागत आहे याकडे सभाजीनगर, व शहर पोलीस स्टेशन चे व वाहतूक पोलीस कर्मचारी झोप घेत आहेत की काय असा सभ्रम निर्माण होत आहे.

शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रम शाळा यांनी बोगस पटसंख्या दाखवून वर्गवाढ करणे तसेच भुतत्वावर अस्तित्वात असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवून शालेय पोषण आहार गैरव्यवहार तसेच शिक्षक परीक्षा पात्र नसताना शिक्षक भरती करून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शासनाची फसवणूक करून कर्मचारी भरती करणे आदि गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात यावी यासाठी डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सहशिक्षक धनंजय सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी भिक मांगोआंदोलन करण्यात आले होते. अखेर संबंधित प्रकरणात जबाबदार मुख्याध्यापक प्रवीण लिंबाजी वनवे यांना अजित जगताप कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी निलंबित करून त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करण्यात येऊन प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण ( पूर्वीची शालेय पोषण आहार) योजनेच्या अनुषंगाने झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.